

Top 10
SHARES

सकाळ

जुलै २०२५ | किंमत ५० रुपये

MONEY



देशोदेशीचे
मार्केट गुण!



रिहिकाच्या
शेवटच्या टप्प्याचे
आव्हान

IPO

‘आयपीओ’च्या
अपयक्ताची काटणे



ग्रीन म्युनिसिपल बॉड
उत्तम साधन



घर विकताय?
भांडवली लाभ
फट जाणून घ्या!

सोन्याची चांदी
अन् चांदीचे सोने!



मिहिट वोरा

“भारताची अर्थव्यवस्था सटस कामगिरी करेल”



सुहास राजदेरकर

suhas.rajderkar@gmail.com

० सुकाळ MONEY

० सुकाळ MONEY

प्रश्न : भारत सध्या आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी बजावत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे बहुतेक घटक समाधानकारक आहेत. पण नव्या भू-राजकीय तणावांच्या पाश्वभूमीवर शेअर बाजाराची पुढील दिशा कसी असेल?

उत्तर : मध्या शेअर बाजार अस्थिर आहे आणि या अनिश्चिततेमार्गे स्थानिक घटकांपेक्षा जागतिक घटक कारणीभूत आहेत. गेल्या अष्टो बाजाराने चांगली कामगिरी केली होती आणि जानेवारी ते संटेक या काळात फरकी गुंतवणूकदार संस्था बाजारात मात्रात गुंतवणूक करत होत्या. मात्र, अंकितोबरपासून त्यांनी विक्री सुरु केली आणि ती येट फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालू राहिली. यामार्गे एक महत्वाचे कारण महणजे डॉलर जानेवारी ते संटेक अंखेर साधारण असलेला डॉलर अंकितोबरपासून एकदम वधार लागला. आणि जगाहील बहुतेक चलनांच्या तुलनेत मध्यम हेऊन त्याचे मूल्य वाढले. डॉलर जेव्हा बळकट होतो तेव्हा चुंबकीय परिणामाप्रमाणे शेअर असेहा कांडसाधनातील गुंतवणूक अंकितोकील बाजारात वळले. पण फेब्रुवारीपासून पुनर्सा डॉलरचे मूल्य घसरलागले आणि भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकीचा ओष पूर्ववत झाला. आता बोव्हीत डॉलर दुर्बळ राहील तो पर्यंत ही गुंतवणूक मुळच राहील. तुसीं बाब्य म्हणजे विविध देशांचे सरकार व माध्यवर्ती वेकाचा कल हा व्याजदर कपातोद्दारे अर्थव्यवस्थेला उत्तम देखावा

मारताची दृष्टानिक अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेपेक्षाही सटस कामगिरी करेल, असा आमचा अंदाज आहे. म्हणजे अमेरिका, युरोप, चीन, जपान यांच्या तुलनेत आपल्या अर्थव्यवस्थेचा विकासदर जास्त असेल. तांगत आहेत दृष्ट म्युच्युअल फंडाचे गुण्य गुंतवणूक अधिकारी मिहिट वोरा. सकाळ मनी लाई घेतलेली त्यांची खाल मुलाखत.

आहे, आपल्याकडे सरकारने खर्च वजऱवला आहे, रिझर्व बँकाचे व्याजदर व रोखतेचे चांगले घटक बनत आहे. अमेरिकेकरोबरल्या शुल्क वाटायाआटीही भारताची स्थिती चीनच्या तुलनेत फायदेलाई राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला बाटते, की आगामी काळात बाजार स्थित राहील व चांगली कामगिरी करेल.

प्रश्न : युरो आणि आयातशुल्क या दोन घटकांच्येरीज आणुण्याची काही जोखमीचे जागतिक घटक बाजारावर प्रतिकूल परिणाम करू शकतील, असे तुम्हाला बाटते का?

उत्तर : डॉलर हा दुर्बळ होण्याच्या टप्प्यावर आहे आणि गेल्या ३० वर्षात असे पहिल्यांदा घडत आहे. साधारणपणे व्याजदर किंवा रोखाची कलावधी चाहतो, तसा डॉलर मजबूत होत जातो. याखेपेस असे जास्त नाही. संटेक अंखेरपासून डॉलर वधारला, कारण अंकितोकील फेडरल रिझर्वने व्यापद वपात करन्ही अंकितोकी दौरीकालीन म्हणजे दहा वर्षे मुद्रातीचे रोखे कमी झाले नाहीत आणि असे इतिहासात प्रथमच घडले. त्यामुळे डॉलर मजबूत व्यापका सुरु झाली. पण आता डॉलर दुर्बळ होण्यामार्गे वेगळे कारण आहे. कोविडप्रवात अंकितोकीला मध्यवर्ती बँकाचे अर्थव्यवस्थेला डोजन देण्यासाठी जे उराय केले त्यामुळे या देशाचे अंकित व चाहा कर्ज एवढे वाढले आहे, की जग त्याचावत विचारणा करू लागले आहे. अमेरिका या प्रवचन

भारताची अर्थव्यवस्था सरस सोमगिरी करेल

कर्वाचा भार सहन करू शकेल का किंवा त्यातून कसा मारी काढेल, हा प्रश्न आहे. त्यामुळे डॉलर हा आतापव्यंत एक ताकदीचा स्वतंप होता किंवा जगाचे साखीच चलन होता, त्यावरच आता प्रस्तुचिन्ह उमे गाहिले आहे. मसला बाटते, की या स्थितीत भारतीय बाजारपेठ चांगली कामगिरी करू दाखावेल, गेल्या दहा वर्षी भारत हा एकमेव देश आहे याचने आपली बृहद अर्थव्यवस्था सुधाराली आहे आणि कर्वाचे यशा देशीलगत उत्पादनाची असलेले प्रमाण (डेट टू जीडीपी रेझो) कमी केले आहे. बाकी देशांचे प्रमाण घोटे आहे आणि चिंतावनक आहे. आपली वित्ती नुट, चालू स्थान्याचील तृतीयनियेत्रात आहे, परकी चलन गोंगाजली विक्रीमी पातव्याला आहे. चलनाकाढ नियेत्रात आहे, त्यामुळे स्थानिक आणि जगतिक पातक्कोंवर दोनहीकडे भारताची वित्ती चांगली आहे. जोखमीचा घटक म्हणाल तर बैंकोंचा पतवृद्धी जेवढी म्हणावी तेवढी नाही. साधारणपणे अर्थव्यवस्था ७ टक्क्याने कृदी करते तेवढा बैंकोंचा पतवृद्धी १३ ते १५ टक्क्यांनी होणे अपेक्षित असले, आपल्याकडे सध्या ती यांना टक्क्यांच्याही खाली आहे. त्यात सुधाराणा व्यावरा हवी. दुसरा घटक म्हणजे कोविडप्रश्वात आपली ग्रामीण अर्थव्यवस्था काही वर्षे भंडावलेली होती, त्यात आसा सुधारणा दिसू लागली आहे. पण शाही अर्थव्यवस्था मात्र सुधारालेली नाही; उलट काहीशी द्रुवल झाली आहे, गृहोपयोगी उत्पादनाची विक्री भंडावली आहे. शाही गोंगारानिर्मिती टाक आहे, पण अपेक्षेहून कमी आहे. त्यात सुधारणा व्यावर्त्य हवी.

प्रश्न : शाही अर्थव्यवस्था काहीशी दबावाखाली असल्याचा एकप्रमाणीजी क्षेत्रावर काय परिणाम होईल?

उत्तर : साचण, दूधफ्सेट, कैशातेल अज्ञा गोंगाजला वापराच्या लहान प्राहकोपणांमुळे उत्पादनाचे बरोच वर्षे कमी वृद्धी अधोगला प्रिडाली आहे. त्याची एक-दोन काढणे आहेत, एकत्र कोविडप्रश्वात प्रामीण बाजारपेठेवरही दबाव होताच; पण या उत्पादनप्रेणीचा इतका प्रसार झाला आहे, की एककारे त्यांच्यात संपूर्कता आली असून वृद्धीला कमी चाच राहिल्याने गास्तीची मागणी कमी होताना दिसत आहे. त्या तुलनेत प्रीमियम वस्त्रांच्या खपात वाढ दिसू शकते. उत्पादनार्थी, दाखिने, उत्पादनात वाढ होते तसेच लोक उच्च मूल्याच्या वस्त्र खरेदी करू लागतात. उंची मशीचावतही खपात वाढ दिसेल, चारचाकी-कारचाकी ओलांगचे झाल्यास छोट्या कारपेक्षा एसयुव्हॉचा सुप अंथिक असेल. उत्पादनाची पातळी वाढल्याने लोक कमी किंवितीच्या उत्पादनाकडून उंची उत्पादनाकडे वृद्धी लागले आहेत. हाटिल, पर्यंत अशा उच्च मूल्य केशातही वृद्धी दिसेल.

प्रश्न : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी बृहत्पटक अनुकूल असून, त्याचा परिणाम शेअर बाजारात शेअरचे खाव वधारण्यात झाला आहे. पण लोअरची मूल्याकाने जास्त किंवा ताणलेली आहेत, कंपन्यांचे उत्पन्न चांगले आहे आणि स्थानिक गोंगात होताच त्याही लक्षण आहे. त्यात एक तर बाजारात न बाणवता 'टाइम वरेक्शन' होऊन गेले आहे, एक वर्षांपाच परताचा वितातला तर लाई कंप इंडेक्स, मिड कंप इंडेक्स व मार्गील कंप इंडेक्स

उत्तर : होय, याची दोन कारणे आहेत, एक तर बाजारात न बाणवता 'टाइम वरेक्शन' होऊन गेले आहे, एक वर्षांपाच परताचा वितातला तर लाई कंप इंडेक्स, मिड कंप इंडेक्स व मार्गील कंप इंडेक्स

तिन्ही टक्क्याना लपाट आहेत. याच चार तिमाहीचा विचार केला तर वर्षभराच्या काळात लाई कैंपची कमाई टक्क्यापास १० टक्के आणि मिड व मार्गील कैंपची कमाई १५ टक्क्यांनी वधारली आहे. याचाच अर्थ बाबत एक वर्षांपूर्वीच्या तुलनेत सध्या १० ते १५ टक्क्यांनी स्वतन्त्र झाले आहेत. दुसरी गोष्ट आणि अजूनही मिड व मार्गील कैंप गोंगावरेच्या नफ्यात १५ टक्क्यांची वृद्धी होण्याची अपेक्षा बालगून बयलो आहेत, परंतु 'टाइम कैंपशन' क्षेत्राच होऊन गेली आहे. बाजार सध्या एका साथाऱ्या पाताळीचार उभा आहे आणि तो काही कार महाग किंवा खर्चिक नाही. म्हुच्युअल फॅड, विमा कंपन्या, इंपोरेक्ट, एपोरेक्ट या सागळ्यातून मृत्युगुणकीचे प्रवाह दर महिन्याला बाजारात येत असलात. त्यात जर परकी गुंतवणूकदारांच्या निधीची घर पडली तर मग बघायलाच नको.

प्रश्न : आपण थोडे जागतिक नियोतीबाबत बोलू, चीन हा किंमत निश्चित करणारा देश म्हणून ओळखला जातो आणि भारताची यातील भूमिका खूप कमी आहे. अशा बातावरणात भारताच्या नियोतीकडे कसे घघता?

उत्तर : सरकारने उत्पादन नियंत्रित सवलती (पीएलआय) योजना विविध क्षेत्रात टप्प्याटप्प्याने लागू केल्या, प्रथम इलेक्ट्रॉनिकमध्ये आणि आता सेमी-फ्रॅक्टर, वस्त्रोद्योग, औषधे, रसायने अशा अनेक क्षेत्रात त्याचा विस्तार झाला आहे. त्याचा फायदा म्हणजे खासगी क्षेत्रात गुंतवणूकीचा ओषध वळदला आहे. त्यामुळे काळांतराने नियंत्रिती वाढलेली दिसेल, पण हे केवळ नियंतीपुरते मध्यांदित नाही तर आधारप्रवायीची उत्पादनांबाबतही महत्वाचे आहे. पूर्वी आणण मोबाइल फोन आयात करायचे, पाच-सात वर्षांत आणण एवढा मोठा दबाव सुरु केला, की 'चीप' बगळता आकी सर्व येदी बनते, हेच मूल्यवर्धन आता प्रत्येक उद्योगक्षेत्रात घडत आहे. बाहानांच्या सुट्ट्या भागाच्या क्षेत्रातही पैरैल्याय योजना येवळत वाढेल. दुसरा एक प्रेरक घटक आहे. कोविडप्रश्वात एक गोष्ट पुन्हा सिन्द झाली की चीनका धोरणात्मकरीत्या विस्तृत राहता येणार नाही. त्यात सुट्ट्या का आर्थिक मुद्दीही आहेत, चीनने गेल्या ३० वर्षांत झागभाली उत्पादन निर्मिती आपल्याकडे खेचली, अगदी औषधनिर्मितीसाठी जी मूल्यमूळ सामग्री लागते ती चीनीशिवाय इतर कुनेही तपार होत नाही, कोविडच्या काळात जेवढा आत्यंतिक गरज होतो तेवढी चीनने अचानक पुरवटा बंद केला, जगातील दुमाळ खनिजांचे नियंत्रणाही चीनकडे गेल्याना त्यांनी जेवढा त्याचा व्यापारी युद्धात पुरवटा बंद केला तर त्यामुळे बाहानासह अनेक क्षेत्रे अडचणीत येळ लागतात. त्यामुळे बगळा आता चौन्येही आणल्या एक पर्याय हवा आहे आणि तो भारत चनू शकतो. त्यालूटीने भारताला उत्पादन व निर्मिती प्रकल्पांसाठी विचारणा होत आहेत. त्यानुन पुढे नियंत्रितवाढ होईल.

प्रश्न : तज्ज्ञ असे म्हणत आहेत, की सध्याची जोअ बाजाराची अविश्वितता लक्षात येऊन लाई कैंपमध्ये जास्त, मिड कैंपमध्ये त्याहून कमी आणि मार्गील कैंपमध्ये आगदी कमी गुंतवणूक करायचला पाहिजे. तुम्ही काय मालला द्याल?

उत्तर : आपणे धोरणे हे वृद्धी गुंतवणूकीचे आहे, आम्ही ज्या शेअरप्रवाये दीर्घकालीन नकाबूद्दी होईल, त्याना गुंतवणूकीसाठी



प्राधान्याने निवडतो, मिळ कैप वित्ता स्पॉन कैप कंपन्या खरिन्हात मोठ्या बनणार असतात; पण त्यासाठी त्यांना विकासाचा दर उच्च राखावा लागतो. त्यामुळे तुम्हालाही कृदी गुंतवण्यवादर बनायचे असेल, तर मिळ कैप व स्पॉन कैपमध्ये अनेक पर्याय मिळू शकतात.

प्रश्न : बहुतेक मर्व मालमत्तावर्ग चांगली कामगिरी करत आहेत; शेअर, सोने-चांदी आदी, रिडार्ह बैंकेच्या व्याजदर कंपनीनंतर कर्जरेतु योजना आकर्षक उत्त आहेत, अशा स्थितीत डेट व इक्विटी या दोन्हीची निवड करण्याचा मालगा दिला जात आहे, केवळ शेअरपेशी मालटी अंसेट अंलेकेशन फंडात जाण गुंतवण्यक करण्याबाबत तुमचे घट काय?

उत्तर : ग्रलेक योजनेचे एक विशिष्ट असते. तुम्हाला गुंतवण्यकीचा अनुभव, मालमत्ताचे मर्दील झान नसेल आणि डोक्याला तपां नको असेल तर तुम्ही अशा फॉडापय्ये गुंतवण्यक करू शकता; पण या योजनेवरील निधी कोणत्या मालमत्तावर्गात छिली गुंतवण्याचा म्हणजे सोन्हात किती, शेअरमध्ये किती, रिअल इम्प्रेटमध्ये किती हे असेहे फंड व्यवस्थापकाच्या निव्याकर अवलंबून असते. पण तुम्हाला गुंतवण्यकीचे झान असेल तर तुम्ही स्वतःच्या गुंतवण्यकीचे व्यवस्थापन स्वतः करू शकता आणि विशिष्ट मालमत्तावर्गातील वाटपाचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.

प्रश्न : आपण शेअर, सोने-चांदी व्याबाबत चर्चा केली. मर्वसामान्य गुंतवण्यकदारांना रिअल इम्प्रेटमध्येही रस असतो; त्यात जरी गोडकडुलभता नमस्ती तरी. तर या क्षेत्रावाबत तुमचा दृष्टीकोन काय आहे?

उत्तर : रिअल इम्प्रेटकडे गुंतवण्यकीच्या दृष्टीकोनातून फाहिल्यास, अजूनही भारतात व्यावसायिक मालमत्ता ही निवासी मालमत्ताच्या तुलनेत माझाचाचे चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते. व्यावसायिक मालमत्तेत तुम्हाला ६ ते ९ टक्के भाडे-उत्पन्नाचे प्रमाण मिळू शकते. निवासी मालमत्तेत हा उत्तरा कमी पडतो. त्यामुळे तुम्ही उच्च उत्पन्न देणाऱ्या मालमत्तावर्गात गुंतवण्यक करणे योग्य. पण तुम्हाला या व्यापात पदायचे नसेल तर तुम्ही गुंतवण्यकीसाठी रिअल इम्प्रेट इन्वेस्टमेंट ट्रस्टकडे (आरइआयटी) वळू शकता. हा ट्रस्ट भाडे उत्पन्नाच्या मालमत्ता विकल येतो आणि भाडे उत्पन्नाचे वाटप गुंतवण्यकदारीत करतो. हा एक चांगला पर्याय आहे, ज्यामुळे तुम्हाला रिअल इम्प्रेटमध्ये येट आणि प्रवंद मूल्याची गुंतवण्यक करण्याची गरज नसते.

प्रश्न : संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर गेल्या तीन वर्षांपासून विक्रीपाची वधारत होते, येथे मागाणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती आहे. पुढील तीन वर्षांत ते आणखी वधारतील का?

उत्तर : होय, तरी शाब्दिता आहे, कारण संरक्षण क्षेत्र नव्यानेच मुळे झाले आहे. आतापर्यंत आपण संरक्षण मामझीची जावात करत होतो, परंतु सरकारने 'आत्मनिर्भर भारत' योराजतीर्त ही सामग्री देशातच बनवायचे उत्पन्नाचाने व ती विक्री उपायाचा निर्णय घेताल्याने स्थानिक उद्योगांना मोठ्या ओँडर मिळाल्या आणि आपल्या संरक्षण

उत्पादनाच्या गुणवत्तेमुळे त्यांची निर्यातीही सुरु झाली. स्थानिक आजारपेठेपेक्षा ही निवासी क्षेत्रात्पेट प्रवंद मोठी आहे. प्रधमच सुरुच्या इतरलेल्या क्षेत्राता काढीला येत वाच असतो. त्यामुळेच संरक्षण क्षेत्रातील कंपन्या दौर्घटकालासाठी येदी करू शकतील.

प्रश्न : तुम्हाला पुढील पाच वर्षांत गुंतवण्यकीसाठी कोणती क्षेत्रे भरक्कम वाचतात आणि क्षेत्रांती क्षेत्रे आपण टाळाल?

उत्तर : भारताची स्थानिक अर्थव्यवस्थेपेक्षाही सरम कामगिरी वरेल, असा आमचा अंदाज आहे. म्हणजे अमेरिका, युरोप, चीन, जपान यांच्या तुलनेत आपल्या अर्थव्यवस्थेचा विकासदर जास्त असेल. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेयी जोडल्या गेलेल्या क्षेत्रावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. त्यापायं बैंकिंग व वित्तीय क्षेत्र, ग्राहकोपयोगी उत्पादने ही क्षेत्रे आहेत, परंतु आमचा सर्वांगिक भर औद्योगिक क्षेत्रावर आहे, ज्यात भौतिक मालमत्ता तपार करूनही यंत्रसामग्री, कैपिटल गुड्स, बोधकाप, पाच्याभूत सुविधा, रिअल इम्प्रेट आणि उपक्षेत्रे व्यवस्थापन तर संरक्षण, रेल्वे, वीजवहन आणि वितरण याबदल आम्ही सकूरात्पक आहेत. जासा मी सुपाचा (कन्फ्रेंचन) मुद्दा मांडला, तसेच व्यावसायिक मालमत्ताचा तुलनेत त्यांची व्यवस्थापन स्वतः करू शकता आणि व्यवसायाची असलेली बोरिंग, विमा, मालमत्ता व्यवस्थापन, संपर्की व्यवस्थापन, अमुच्युल फंड वितरण ही क्षेत्रे! त्याचप्रमाणे खास खालीची किंवा उच्च मूल्याची क्षेत्रे म्हणजे सर्व व दागिने, आलिशान घडशाळे, प्रवास व पर्यटन, विमानवाहूकू, बाइक व कर, त्यासोबत औषध व आरोग्यसुरक्षा गटात केंद्राटी उत्पादन संशोधन, हगालाले वेगवान कृदी चापकतील. जी कमी प्राधान्याची क्षेत्रे आहेत, ती जागतिक अर्थव्यवस्थेयी संबंधित आहेत, उदाहरणार्थ, मोठ्यांचा उत्पन्न आणि व्यवसायाची नफा ही आपार भानप्याचे असते, आम्ही गुंतवण्यक करताना आणग्या दोन-चार वर्षांचा नव्य, तर १०-१५ वर्षांचा अंदाज आंधार असतो. त्यालाच 'टर्मिनल व्हॉल्यू फिल्म्सर्सिंकी' म्हणतात. आमची कंपनी नवी असली तरी समृद्ध जुना आहे, प्रवतीक शेअर व्यापार व अन्य गुंतवण्यक माध्यमातील तज्ज्ञ आहेत. विलअर, ड्रिडिगल औड कन्सिस्टेट (स्वच्छ, शिल्पसंगीय व सांस्कृतिक) हे आपचे बोधवाच्या आहे. पारदर्शी व्यवहार, ग्राहकोंचा भरवसा व कामगिरीत सातात ठेवण्यावर आमचा भर राहील.

प्रश्न : द्रव्य अमुच्युल फंडाच्या गुंतवण्यक योरण्याबाबत काय सांगाल?

उत्तर : आधीच सांगितल्याप्रमाणे आम्ही कृदी गुंतवण्यकदर आहेत आणि ही कृदी म्हणजे नफातील आहे, कंपन्यांच्या नफ्याचा संबंध शेअरच्या व्यापारी असली, कंपनीचा नफा जितका दौर्घटकाळ वाढत राहील, तितका तित्वा शेअरचा भावही वाढता राहील. त्यामुळे आपणे घेण शेअरच्या मूल्याकनाळा महसूल देण्याचे व त्यासाठी कंपनीचा नफा ही आपार भानप्याचे असते, आम्ही गुंतवण्यक करताना आणग्या दोन-चार वर्षांचा नव्य, तर १०-१५ वर्षांचा अंदाज आंधार असतो. त्यालाच 'टर्मिनल व्हॉल्यू फिल्म्सर्सिंकी' म्हणतात. आमची कंपनी नवी असली तरी समृद्ध जुना आहे, प्रवतीक शेअर व्यापार व अन्य गुंतवण्यक माध्यमातील तज्ज्ञ आहेत. विलअर, ड्रिडिगल औड कन्सिस्टेट (स्वच्छ, शिल्पसंगीय व सांस्कृतिक) हे आपचे बोधवाच्या आहे. पारदर्शी व्यवहार, ग्राहकोंचा भरवसा व कामगिरीत सातात ठेवण्यावर आमचा भर राहील.